

“उद्योग सहसंचालक (गट-अ)” या संवर्गाची  
दिनांक १.०१.२०२४ रोजीची “अतिरिक्त तात्पुरती  
ज्येष्ठतासूची” प्रसिध्द करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,  
शासन परिपत्रक क्र.ज्येष्ठता-२०२४/प्र.क्र.२२/उद्योग-३  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
विस्तार इमारत, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,  
दिनांक :- ०६ फेब्रुवारी, २०२४

- वाचा:- १) सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/  
कार्या-१२, दिनांक १३.०७.२०२१  
२) सामान्य प्रशासन विभाग शासन अधिसूचना दिनांक २१.०६.२०२२  
३) शासन परिपत्रक क्र.ज्येष्ठता-२०२३/प्र.क्र.१८३/उद्योग-३, दिनांक ०८.११.२०२३  
४) उद्योग संचालनालयाचे पत्र क्र.उसं/आस्थापना-१/ता.ज्ये.सू./उससं (गट- अ)/  
२०२४/अ-६१, दिनांक १८/०१/२०२४

### शासन परिपत्रक :-

उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील “उद्योग सहसंचालक (गट-अ)” या संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची संदर्भीय क्र. ३ च्या शासन परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आली आहे.

२. “उद्योग सहसंचालक (गट-अ)” या संवर्गाची दि. १/०१/२०२४ रोजीची “अतिरिक्त तात्पुरती ज्येष्ठतासूची” सोबतच्या परिशिष्ट-तीन प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.

३. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांना विनंती करण्यात येते की, सदर शासन परिपत्रक सोबत जोडलेल्या अतिरिक्त तात्पुरती ज्येष्ठतासूचीत समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावे. सर्व कार्यालय प्रमुखांनी या ज्येष्ठतासूचीतील माहिती सेवापुस्तक व अन्य उपलब्ध अभिलेखावरून तपासून बरोबर असल्याचे प्रमाणित करावे. सदर तात्पुरती ज्येष्ठतासूचीत काही वास्तविक चुका अथवा त्रुटी आढळल्यास त्या संबंधित अधिकाऱ्यांचे निवेदन विहित मार्गाने हे परिपत्रक प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांच्या आत शासनास सादर करावे.

४. मा.उच्च न्यायालयाने याचिका क्र. २७९७/२०१५ वर दिलेल्या न्यायनिर्णयानुसार तसेच, यासंदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिका क्र.२८३०६/२०१७ वरील अंतिम न्यायनिर्णयानुसार सन २००४ नंतरच्या निवडयाद्यांमध्ये बदल झाल्यास, त्यानुसार सदर ज्येष्ठतासूचीमध्ये बदल होईल.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४०२०६११४०४२०६१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सोबत :- परिशिष्ट-३

( शशांक चव्हाण )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई.
- २) संबंधित अधिकारी - (द्वारा-विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई)
- ३) निवडनस्ती (उद्योग-३)

**परिशिष्ट-तीन**  
**दरवर्षी ज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्याचा विहित नमूना (नियम ५)**

१. संवर्गाचे नाव - उद्योग सह संचालक (गट-अ)

२. वेतन श्रेणी - एस-२५, ७८८००-२०९२००

३. दि. ०१ जानेवारी २०२४ रोजीची अतिरिक्त तात्पुरती ज्येष्ठतासूची (दि.१.१.२०२३ ते ३१.१२.२०२३ या कालावधीत कार्यरत अधिकाऱ्यांची )

अ.क्र	नियम ३ (२) (ब)नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय अधिकाऱ्याचे नाव	संबंधीत पदावर नियुक्तीचा मार्ग	जन्मदिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रूजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
८	८	श्री. स. ज्ञा. शेळके	पदोन्नती	१२.१२.१९६६	खुला	०१.११.२०२३	०३.१०.२०२३	३१.१२.२०२४	बी.ई. (प्रोडक्शन) एम.बी.ए.(मार्केटिंग)	शा.नि.क्र.पदोन्न-१२१५/२७१/प्र.क्र.१५/उद्योग-३, दि. १०.२.२०१६ अन्वये अधीक्षकिय उद्योग अधिकारी (गट अ) या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती . दि. २७.९.२०२३ रोजीच्या आदेशान्वये उद्योग सहसंचालक या पदावर तात्पुरती पदोन्नती.
९	९	श्री. प.गं.राठोड	पदोन्नती	०१.०४.१९६७	वि.जा. (अ) (वैध)	०३.१०.२०२३	०३.१०.२०२३	३१.०३.२०२५	बी.ई. (इन्स्ट्रुमेंटेशन) पदवी (उपकरण अभियांत्रिकी)	शा.नि.क्र.पदोन्न-१४१७/१२०/प्र.क्र.३४/उद्योग-३, दि. १२.५.२०१७ अन्वये उद्योग उपसंचालक (तां) (गट अ) या पदावरुन अधीक्षकिय उद्योग अधिकारी (गट अ) या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती. दि. २७.९.२०२३ रोजीच्या आदेशान्वये उद्योग सहसंचालक या पदावर तात्पुरती पदोन्नती.
१०	१०	श्रीम. वि. मु. सिरसाठ	पदोन्नती	२१.०९.१९७९	भ. ज. (ड) (वैध)	१०.१०.२०२३	१०.१०.२०२३	३०.०९.२०३७	बी.ई. (केम) एम.बी.ए. (मार्के) एम.ई. (Env)	शा.नि.क्र.पदोन्न-१४१७/१२०/प्र.क्र.३४/उद्योग-३, दि. १२.५.२०१७ अन्वये उद्योग उपसंचालक (तां) (गट अ) या पदावरुन अधीक्षकिय उद्योग अधिकारी (गट अ) या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती. दि. २७.९.२०२३ रोजीच्या आदेशान्वये उद्योग सहसंचालक या पदावर तात्पुरती पदोन्नती.

( शशांक चव्हाण )  
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन